

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १०९ व्या (तातडीच्या) बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.३१ ऑक्टोबर, २०१७ दुपारी १२:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १०९ वी (तातडीची) बैठक मंगळवार, दि.३१ ऑक्टोबर, २०१७ रोजी दुपारी १२:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्राचार्य डॉ. पुजारी डी. डी., प्रभारी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा	सदस्य
३)	प्रा. डॉ. अशोककुमार ई. एन., प्रभारी अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा	सदस्य
४)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक (उ.शि.), मा. शिक्षण संचालक (उ.शि.) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
५)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
६)	श्री. पाटील बी. पी., संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	कायम निमंत्रित
७)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
८)	डॉ. मंझा जी. आर., कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी, प्रा. डॉ. ई. एन. अशोककुमार, तसेच डॉ. ए. ए. घनवट यांचे व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशन झाल्यानंतर व डॉ. जी. आर. मंझा हे कुलसचिव पदावर रुजू झाल्यानंतर त्यांची व्यवस्थापन परिषदेची ही पहिलीच बैठक असल्याने मा.कुलगुरु महोदयांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत व तशी परवानगी मिळण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा.अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] १० ऑगस्ट, २०१७ व १९ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: १० ऑगस्ट, २०१७ व १९ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

१. पान क्र. १९ वर, दि.१० ऑगस्ट, २०१७ च्या बैठकीतील विषय क्र. ८(९) मध्ये, “वासुदेव” ऐवजी “वासुदेवराव” अशी दुरुस्ती करण्यात आली.

[०२] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ५७ (२) नुसार क्रीडा व शारिरीक शिक्षण मंडळावर व्यवस्थापन परिषदेने करावयाच्या नामनिर्देशनाबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ५७ (२) नुसार क्रीडा व शारिरीक शिक्षण मंडळामध्ये पुढील सदस्यांचा समावेश आहे.

१. कुलगुरु - अध्यक्ष
२. प्र.कुलगुरु
३. विविध क्रीडा क्षेत्रातील विश्वसनीयता सिध्द केलेले, कुलगुरुनी नामनिर्देशित केलेले तीन व्यवसायिक.
४. ज्या जिल्ह्यामध्ये विद्यापीठाचे मुख्यालय आहे त्या जिल्ह्याचा जिल्हा क्रीडा अधिकारी
५. व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील नामनिर्देशित केलेला एक अध्यापक
६. व्यवस्थापन परिषदेने संलग्न, संचालित किंवा स्वायत्त महाविद्यालयांमधून नामनिर्देशित केलेले दोन क्रीडा अध्यापक
७. एक वर्षाचा कालावधी असलेला क्षेत्रीय किंवा विभागीय अध्यक्ष (प्रमुख महाविद्यालयाचा प्राचार्य) व सचिव (प्रमुख महाविद्यालयाचा शारिरीक शिक्षण संचालक)
८. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष - सचिव
९. कलम ९९, पोट-कलम (४), उप-खंड (ख) च्या उप पोट खंड (पाच) अन्वये, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांने विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या क्रीडा क्षेत्रातून नामनिर्देशित केलेला एक विद्यार्थी सदस्य
१०. संचालक, क्रीडा व शारिरीक शिक्षण - सदस्य सचिव.

क्रीडा व शारिरीक शिक्षण मंडळाची पूर्वीच्या समिती सदस्यांची नावे सोबत जोडली असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ५७ (२) नुसार क्रीडा व शारिरीक शिक्षण मंडळाची समिती गठित करणे आवश्यक असल्याने वरील अ. क्र. ५ नुसार व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील नामनिर्देशित केलेला एक अध्यापकाचे व ६ नुसार व्यवस्थापन परिषदेने संलग्न, संचालित किंवा स्वायत्त महाविद्यालयांमधून नामनिर्देशित केलेले दोन क्रीडा अध्यापक व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ५७ (२) नुसार क्रीडा व शारिरीक शिक्षण मंडळावर व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे नामनिर्देशन केले.

- ५) नुसार, विद्यापीठात शारिरीक शिक्षण विभाग नसल्याने हे पद रिक्त ठेवण्यात आले.
- ६) नुसार, श्री. आनंद चव्हाण, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर व डॉ. किरण चोकाकर, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[०३] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (च) नुसार वित्त व लेखा समितीवर व्यवस्थापन परिषदेने दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (च) नुसार, वित्त व लेखा समितीवर व्यवस्थापन परिषदेने दोन तज्ञांचे नामनिर्देशन करावयाचे असून यापैकी एक व्यक्ती लेखांकन आणि लेखापरीक्षा क्षेत्रातील तज्ञ आणि दुसरी व्यक्ती वित्त क्षेत्रातील तज्ञ असेल.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (च) नुसार, वित्त व लेखा समितीवर दोन तज्ञांचे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (च) नुसार वित्त व लेखा समितीवर व्यवस्थापन परिषदेने खालील दोन सदस्यांचे नामनिर्देशन केले.

१) लेखांकन आणि लेखापरीक्षा क्षेत्रातील तज्ञ - श्रीमती मंजिरी धवल कुलकर्णी,
सोलापूर.

२) वित्त क्षेत्रातील तज्ञ - श्री. अविनाश लक्ष्मण महागांवकर, सोलापूर.

[०४] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थाचे दोन विभागप्रमुख यांचे नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार, खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थाचे दोन विभागप्रमुख यांचे नामनिर्देशन करावयाचे आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार, खरेदी समितीवर विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थाचे दोन विभागप्रमुख यांचे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थाचे दोन विभागप्रमुख यांचे खालीलप्रमाणे नामनिर्देशन केले.

१) प्रा. पी. प्रभाकर

२) प्रा. आर. एस. हेगडी

[०५] प्रस्तुत विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या Merit List ची नियमावली व पदवीप्रदान समारंभामध्ये Gold Medal देताना विद्यार्थी निश्चित करण्यासंदर्भातील स्पष्टीकरणासाठी गठीत समितीने शिफारस केलेल्या नियमावलीस व स्पष्टीकरणास मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या Merit List व Gold Medal List ची नियमावली तयार करण्यासंदर्भात समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीची बैठक दि.१०/०८/२०१७ रोजी आयोजित करण्यात आली होती. मेरीट लिस्ट व गोल्ड मेडलची नियमावली देण्यासंदर्भात गठीत समितीने शिफारस केलेल्या नियमावली व स्पष्टीकरणाची बाब विचारार्थ दि.२८/०८/२०१७ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या विषय क्र.१४/४ अन्वये सादर केले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आलेला आहे.

ठराव:	प्रस्तुत विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या Merit List ची नियमावली समारंभामध्ये Gold Medal देताना विद्यार्थी निश्चित करण्यासंदर्भातील स्पष्टीकरण समितीने शिफारस केलेल्या नियमावलीस व स्पष्टीकरणास मान्यता देण्यात आली.
-------	----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वर नमूद ठरावाप्रमाणे पुढील कार्यवाही सत्वर व विहित मुदतीत करण्यासाठी मा.व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक होती. तसेच माहे ऑक्टो २०१७ मधील दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येणार असून उक्त समारंभात विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरित करणे अनिवार्य होते. दरम्यानच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्याची शक्यता कमी होती.

त्यास्तव प्रस्तुत विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या Merit List ची नियमावली व पदवीप्रदान समारंभामध्ये Gold Medal देताना विद्यार्थी निश्चित करण्यासंदर्भातील स्पष्टीकरणासाठी गठीत समितीने शिफारस केलेल्या नियमावलीस व स्पष्टीकरणास मा.कुलगुरुमहोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या Merit List ची नियमावली व पदवीप्रदान समारंभामध्ये Gold Medal देताना विद्यार्थी निश्चित करण्यासंदर्भातील स्पष्टीकरणासाठी गठीत समितीने शिफारस केलेल्या नियमावलीस व स्पष्टीकरणास मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०६] सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलांतर्गत असलेल्या “पॉलीमर केमेस्ट्री” विभागातून एम.एस्सी. पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी "कै. पुरुषोत्तम दत्तात्रय वडगांवकर आणि श्रीमती सुशीला पुरुषोत्तम वडगांवकर सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी डॉ. प्रकाश पुरुषोत्तम वडगांवकर यांनी सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुला अंतर्गत असलेल्या “पॉलीमर केमेस्ट्री” विभागातून एम.एस्सी. पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी "कै. पुरुषोत्तम दत्तात्रय वडगांवकर आणि श्रीमती सुशीला पुरुषोत्तम वडगांवकर सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दिनांक ११/०८/२०१७ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

डॉ. प्रकाश पुरुषोत्तम वडगांवकर यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून रु.१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.७८७१ दि.१८/०८/२०१७ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.)

ठरावः मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०७] सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी.एस्सी. रसायनशास्त्र” या विषयातून पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी "कै. डॉ. वसंतराव बाबुराव गरड सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्री.प्रतापसिंह वसंतराव गरड, सचिव, कै. संभाजीराव गरड बहुउद्देशीय व संशोधन संस्था, मोहोळ यांनी सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी.एस्सी. रसायनशास्त्र” या विषयातून पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी "कै. डॉ. वसंतराव बाबुराव गरड सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दिनांक २१/०८/२०१७ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

श्री. प्रतापसिंह वसंतराव गरड यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून रु.१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.८२७१ दि.२३/०८/२०१७ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.)

ठराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०८] सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत असलेल्या “अर्थशास्त्र” विभागातून एम.ए. पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी “कै. डॉ. चंद्रकांत भानुमते सुवर्णपदक” या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: मा. संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल, प्रस्तुत विद्यापीठ यांनी सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुला अंतर्गत असलेल्या “अर्थशास्त्र” विभागातून एम.ए. पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी “कै. डॉ. चंद्रकांत भानुमते सुवर्णपदक” या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी संबंधीत संकुलातील सर्व शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने दिनांक २२/०८/२०१७ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

मा. संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल, प्रस्तुत विद्यापीठ यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून रु.१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.८२७२ दि.२३/०८/२०१७ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०९] सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “एम. ए. भूगोल” या विषयातून पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी " कै. ईश्वरा नारायण राचकर सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. नानासाहेब राचकर, पुणे यांनी सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “एम. ए. भूगोल” या विषयातून पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी " कै. ईश्वरा नारायण राचकर सुवर्णपदक " या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दिनांक २४/०८/२०१७ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

डॉ. नानासाहेब राचकर यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून रु.१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.८६८८ दि.३०/०८/२०१७ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१०] सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी. ए. भाग -३ इंगजी (स्पेशल)” या विषयातून पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी” कर्मयोगी माजी आमदार श्री. सुधाकरपंत परिचारक सुवर्णपदक ” या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्राचार्य डॉ. मिलिंद उर्फ डी. एस. परिचारक, उमा महाविद्यालय, पंढरपूर यांनी सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून **बी. ए. भाग - ३ इंगजी (स्पेशल)** या विषयातून पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या **विद्यार्थिनीस** सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी ” **कर्मयोगी माजी आमदार श्री. सुधाकरपंत परिचारक सुवर्णपदक** ” या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दिनांक २६/०९/२०१७ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

प्राचार्य डॉ. मिलिंद उर्फ डी. एस. परिचारक यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून रु.१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.१२४६७ दि.२९/०९/२०१७ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[११] सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी. एस्सी. भौतिकशास्त्र / पदार्थविज्ञान (PHYSICS)” या विषयातून पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी "माजी आमदार श्री. विनायकराव पाटील सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील, के.एन. भिसे महाविद्यालय, कुर्डूवाडी यांनी सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी. एस्सी. भौतिकशास्त्र / पदार्थविज्ञान (PHYSICS)” या विषयातून पदवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस सन २०१६-१७ पासून प्रत्येक वर्षी " माजी आमदार श्री. विनायकराव पाटील सुवर्णपदक " या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दिनांक २४/०८/२०१७ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून रु.१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.१२५७९ दि.०३/१०/२०१७ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१२] शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा Annual Quality Assurance Report (AQAR) व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नॅककडे पाठविण्याची मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम १२(७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी- शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा Annual Quality Assurance Report (AQAR) चे कामकाज डॉ. एस. एस. सुर्यवंशी, संचालक, पदार्थविज्ञान संकुल यांनी पूर्ण करून दि.११/०९/२०१७ रोजी अहवाल या विभागाकडे सादर केला होता. सदर AQAR Report ची Word फाईलमधील सॉफ्टकॉपी Track ID व विद्यापीठाच्या MHUNGN11268SecondAQAR2016-17.doc या नावासह तयार करून naac.aqar@gmail.com या ई-मेलवर दि. १८/०९/२०१७ रोजी पाठवणे आवश्यक होते.

तथापि, दरम्यान व्यवस्थापन परिषदेचे आयोजन नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी सदर AQAR Report स्वीकारून तो naac.aqar@gmail.com या ई-मेलवर पाठवण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा Annual Quality Assurance Report (AQAR) व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नॅककडे पाठविण्याची मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम १२(७) अन्वये केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: शैक्षणिक वर्ष २०१६-१७ चा Annual Quality Assurance Report (AQAR) व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नॅककडे पाठविण्याबाबत मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१३] मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. ३१/०८/२०१७ रोजी महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक पार पडली. सदर बैठकीत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाच्या वार्षिक योजनेस मंजूरी मिळाल्याचे मा.सिध्दार्थ खरात, सहसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक ०८/०९/२०१७ रोजीच्या शासन पत्रान्वये कळविल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: मा. सिध्दार्थ खरात, सहसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी ०८/०९/२०१७ रोजीच्या शासन पत्रान्वये महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (MAHED) ची बैठक मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.३१/०८/२०१७ रोजी सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल, मुंबई येथे पार पडली असल्याचे व सदर बैठकीच्या इतिवृत्तानुसार आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.

त्यास अनुसरून दि.११/०९/२०१७ रोजी कार्यालयीन टिपणी सादर करून, मा.कुलगुरु महोदयांची रितसर मंजूरी घेवून शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाच्या वार्षिक योजने संदर्भात जाहिर निवेदन विविध वर्तमान पत्रात व विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

सबब मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. ३१/०८/२०१७ रोजी महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक पार पडली. सदर बैठकीत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाच्या वार्षिक योजनेस मंजूरी मिळाल्याचे मा. सिध्दार्थ खरात, सहसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक ०८/०९/२०१७ रोजीच्या शासन पत्रान्वये कळविल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. ३१/०८/२०१७ रोजी महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक पार पडली. सदर बैठकीत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाच्या वार्षिक योजनेस मंजूरी मिळाल्याचे मा.सिध्दार्थ खरात, सहसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक ०८/०९/२०१७ रोजीच्या शासन पत्रान्वये कळविल्याच्या बाबींची नोंद घेण्यात आली.

[१४] मा. रोहिणी भालेकर, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १५-०९-२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालयांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजूरी देण्यासाठी कार्यपध्दती व निकष विहित केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

टिपणी: मा. रोहिणी भालेकर, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १५-०९-२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालयांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजूरी देण्यासाठी कार्यपध्दती व निकष विहित केलेले आहे. सदर शासन निर्णयात यापूर्वीचे दिनांक २५/०९/२००९, दि.३०/१०/२०१० व दि.०२/०९/२०१३ रोजीचे शासन निर्णय अधिक्रमित केलेले असल्याचेही नमूद केलेले आहे.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाच्या वार्षिक योजनेच्या संदर्भात सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी दि.१६/०९/२०१७ रोजी कार्यालयीन टिपणी सादर करून, मा.कुलगुरु महोदयांची रितसर मंजूरी घेण्यात आलेली आहे.

सबब मा. रोहिणी भालेकर, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १५-०९-२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालयांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजूरी देण्यासाठी कार्यपध्दती व निकष विहित केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. रोहिणी भालेकर, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १५-०९-२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालयांना (पारंपारिक व व्यावसायिक) मंजूरी देण्यासाठी कार्यपध्दती व निकष विहित केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[१५] मा. रोहिणी भालेकर, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १३-०९-२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासपाठ्यक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यपध्दती व निकष विहित केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: मा. रोहिणी भालेकर, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १५-०९-२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासपाठ्यक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यपध्दती व निकष विहित केलेले आहे. सदर शासन निर्णयात यापूर्वीचे दिनांक २५/०९/२००९, दि.३०/१०/२०१० व दि.०२/०९/२०१३ रोजीचे शासन निर्णय अधिक्रमित केलेले असल्याचेही नमूद केलेले आहे.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाच्या वार्षिक योजनेच्या संदर्भात सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी दि.१४/०९/२०१७ रोजी कार्यालयीन टिपणी सादर करून, मा.कुलगुरु महोदयांची रितसर मंजूरी घेण्यात आलेली आहे.

सबब मा. रोहिणी भालेकर, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १३-०९-२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासपाठ्यक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यपध्दती व निकष विहित केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. रोहिणी भालेकर, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १३-०९-२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यपध्दती व निकष विहित केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[१६] विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळे निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जाची किंमत ₹५०/- ठरविण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२ (७) अन्वये मा.कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळे या अधिकारमंडळाच्या मतदान केंद्रावरील निवडणूक दि.२५ सप्टेंबर, २०१७ रोजी होणार असल्याने या निवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दि.०८ सप्टेंबर, २०१७ पर्यंत सायं. ०५:०० वाजेपर्यंत आहे.

उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याकरिता उमेदवारी अर्जाची किंमत निश्चित करणे आवश्यक आहे. सन २०१० मध्ये झालेल्या या उमेदवारी अर्जाची किंमत कमीत कमी ₹५०/- ठरविण्यात आली होती. नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार नसल्याने उमेदवारी अर्जाची किंमत ₹५०/- ठरविण्यास मा.कुलगुरुंनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२ (७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

मा.कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळे निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जाची किंमत ₹५०/- ठरविण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२ (७) अन्वये मा.कुलगुरुमहोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१७] विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या माहे मे, २०१७ ते एप्रिल, २०१८ दरम्यान घ्यावयाच्या बैठकांच्या प्रस्तावित तारखांचे वेळापत्रकाला मा.कुलगुरुंनी दिलेल्या प्रशासकीय मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: दि.०१ मार्च, २०१७ रोजी महाराष्ट्रातील सर्व अकृषि विद्यापीठांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या बैठका ज्या त्या विभागाकडून घेण्यात येणार आहेत. या बैठका घेत असताना, एकसूत्रता यावी व प्रशासकीय कामकाज सुटसुटीत व गतिमान होण्याच्या दृष्टीने मा.कुलगुरुमहोदयांच्या मार्गदर्शनानुसार विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८ दरम्यान घ्यावयाच्या बैठकांचे प्रस्तावित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

या प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत सर्व संवैधानिक अधिकाऱ्यांना पत्र जा.क्र. सोविसो / सनिवि / १९४०, दि.२४/०३/२०१७ अन्वये देण्यात येवून या तारखांमध्ये काही दुरुस्ती अथवा बदल आवश्यक असल्यास दि.१०/०४/२०१७ पर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते.

या प्रस्तावित तारखांमध्ये महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळातील पी.जी.बी.यु.टी.आर. विभागाच्या दि.१०/०४/२०१७, विशेष कक्ष विभागाच्या दि.११/०४/२०१७, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि.१०/०४/२०१७, वित्त व लेखा विभागाच्या दि.१३/०४/२०१७, ज्ञान स्रोत केंद्राच्या दि.०५/०४/२०१७, अभियांत्रिकी विभागाच्या दि.१५/०४/२०१७ व अभ्यासमंडळ विभागाच्या दि.१०/०४/२०१७ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये, बैठकांच्या तारखांमध्ये बदल सुचविले होते. या सुचविण्यात आलेल्या तारखांची प्रस्तावित वेळापत्रकामध्ये नोंद घेण्यात आली आहे.

सबब, माहे मे, २०१७ ते एप्रिल, २०१८ दरम्यान घ्यावयाच्या विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या तारखांबाबतचे नियोजित वेळापत्रकाला मा. कुलगुरुंनी दिलेल्या प्रशासकीय मान्यता माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या माहे मे, २०१७ ते एप्रिल, २०१८ दरम्यान घ्यावयाच्या बैठकांच्या प्रस्तावित तारखांच्या वेळापत्रकाला मा.कुलगुरुंनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेची नोंद घेण्यात आली.

[१८] सन २०१७-१८ मध्ये आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस (मुले) स्पर्धेच्या अनुदानाबाबत.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठ अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये पहिल्यांदाच पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस (मुले) स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सी.बी.खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट या महाविद्यालयाने स्विकारली आहे.

सदर स्पर्धेच्या आयोजन व नियोजनासाठी मा. प्राचार्य, सी. बी. खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट यांनी दि.१८/०८/२०१७ रोजीच्या पत्रान्वये व्यवस्थापकासह अंदाजपत्रकानुसार रुपये २ लाख (दोन लाख) इतक्या रुपयांची मागणी केली आहे.

याबाबत क्रीडा विभागाच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकानुसार पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धा आयोजनाकरीता (Inter University Tournament Organization) या अंदाजपत्रकीय लेखा शिर्षकाखाली रु.२ लाख इतक्या रक्कमेची तरतूद करण्यात आलेली होती. तथापि, सदर लेखाशिर्षकातून वित्त व लेखाविभागाच्या दि.१३ जुलै, २०१७ रोजीच्या परीपत्रकान्वये ३० % रक्कम कपात करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सदर लेखाशिर्षकाखाली रु.१,४०,०००/- इतकी अंदाजपत्रकीय तरतूद आज अखेर शिल्लक असून पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस (मुले) स्पर्धेच्या यजमान महाविद्यालयास अनुदान रक्कम ठरविण्याची, देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१७-१८ मध्ये आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस (मुले) स्पर्धेकरिता रु.७०,०००/- इतके अनुदान देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१९] मे. मुद्रा सेल्स अॅन्ड सर्व्हिसेस, सोलापूर यांना टोनर रिफिलिंगचे दर वाढवून मिळण्याबाबतची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील सर्व संकुले व प्रशासकीय विभागाकडे असलेल्या प्रिंटर टोनर रिफिलिंग व टोनर दुरुस्तीसाठी मे. मुद्रा सेल्स अॅन्ड सर्व्हिसेस, सोलापूर यांच्याशी दि.०३/०७/२०१७ रोजी करारनामा अन्वये त्रैवार्षिक दरकरार (दि.०३/०७/२०१७ ते ०२/०७/२०२० या कालावधीसाठी) करण्यात आलेला आहे व आदेश क्र.१३२A दि.०३/०७/२०१७ अन्वये सदर फर्मला कार्यारंभ आदेश देण्यात आलेला असून त्याप्रमाणे सर्व विभागांना सदर दरकराराबाबत अवगत करण्यात आले.

या विभागाचे परिपत्रक क्र.सोविसो/वि.व.ले.वि./१३५, दि.०३/०७/२०१७ अन्वये मे.मुद्रा सेल्स अॅन्ड सर्व्हिसेस, सोलापूर यांच्याशी प्रिंटर टोनर दुरुस्तीसाठी करारनामा केल्याबाबत सर्व संकुले / प्रशासकीय विभागांना कळविण्यात आलेले आहे. मे. मुद्रा सेल्स अॅन्ड सर्व्हिसेस, सोलापूर यांनी दि.०१/०७/२०१७ पासून जी. एस. टी. (वस्तू व सेवा टॅक्स) लागू झालेला असून त्यांनी त्यावेळी दरपत्रक सादर करतेवेळी VAT ६% गृहीत धरून प्रिंटर टोनर रिफिलिंग व टोनर दुरुस्तीसाठीचे देण्यात आलेले आहे. जी. एस. टी. मुळे सेवेसाठी १८% कर आकारला जाणार असल्याने सदर फर्मने दरामध्ये अधिकची १२% वाढ मिळण्याबाबत विनंती केली आहे (सोबत पत्र जोडले आहे). सदर फर्मला आज अखेर एकाही देयकाची रक्कम आदा करण्यात आलेली नाही.

उपरोक्त फर्मला दरामध्ये जी. एस. टी. कराची अधिकची १२% वाढ दिल्यास खालील प्रमाणे प्रिंटर टोनर रिफिलिंग व टोनर दुरुस्तीसाठी सुधारित दर असणार आहेत.

अ. क्र.	तपशील	Qty.	Name of Company	दरपत्रका नुसार मान्य झालेले दर रु.	दरामध्ये १२% वाढ दिल्यास आदा करावी लागणारी रक्कम रु.
1.	Cannon 2900 Toner Refiling	140 gm	Shree	140/-	156/-
2.	HP Laserjet 1020 Toner Refiling	140 gm	Shree	140/-	156/-
3.	HP Laserjet 1007 Toner Refiling	80 gm	Shree	140/-	156/-
4.	Samsung ML 1640 Series	80 gm	Shree	140/-	156/-
5.	Blade Replacement	01 Qty.	OPC	90/-	100/-
6.	Drum Replacement	01 Qty.	OPC	120/-	134/-
7.	PCR Replacement	01 Qty.	OPC	100/-	111/-
8.	Magnetic Rod Replacement	01 Qty.	OPC	145/-	161/-

उपरोक्त शासन निर्णय क्र.जीएसटी-१०१७ / प्र. क्र. ८१ / कराधान - १, दि.१९/०८/२०१७ नुसार, दि.०१ जुलै २०१७ नंतर कंत्राटाकरिता Work Order देण्यात आली असेल त्या प्रकरणांमध्ये कंत्राट रद्द करण्यात येवू नये व कंत्राटाचे काम कंत्राटदारास सुरु करण्याचे निर्देश देण्यात यावेत. जीएसटीच्या अंमलबजावणी कराच्या बोज्यामध्ये कंत्राटाच्या किंमती बदलाबाबत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय स्वतंत्रपणे घेण्यात येत आहेत. सदर अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीची माहिती संबंधितांना कळविण्यात येईल असे नमूद केलेले आहे. त्यामुळे मे. मुद्रा सेल्स अँड सर्व्हिसेस, सोलापूर यांचे वाढीव दराच्या मागणीवर सद्यस्थितीत निर्णय घेता येणार नाही. तथापि वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार फर्मचे काम सुरु ठेवावे लागणार आहे.

मे. मुद्रा सेल्स अँड सर्व्हिसेस, सोलापूर या फर्मची वाढीव दराची मागणी व त्याअनुषंगाने वित्त व लेखा विभागाच्या शासन निर्णयातील निर्देश मा.कुलगुरु यांच्याकडे टिपणीद्वारे अवलोकनार्थ केले असता, त्यावर सदरचा प्रस्ताव विषय व्यवस्थापन परिषद येथे सादर करण्याबाबत आदेशित केले आहे.

सबब, सदरचा प्रस्ताव विचारार्थ).

ठराव: मे. मुद्रा सेल्स अँड सर्व्हिसेस, सोलापूर यांना खालीलप्रमाणे टोनर रिफिलिंगचे दर वाढवून देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. क्र.	तपशील	Qty.	Name of Company	दरपत्रका नुसार मान्य झालेले दर रु.	दरामध्ये १२% वाढ दिल्यास आदा करावी लागणारी रक्कम रु.
1.	Cannon 2900 Toner Refiling	140 gm	Shree	140/-	156/-
2.	HP Laserjet 1020 Toner Refiling	140 gm	Shree	140/-	156/-
3.	HP Laserjet 1007 Toner Refiling	80 gm	Shree	140/-	156/-
4.	Samsung ML 1640 Series	80 gm	Shree	140/-	156/-
5.	Blade Replacement	01 Qty.	OPC	90/-	100/-
6.	Drum Replacement	01 Qty.	OPC	120/-	134/-
7.	PCR Replacement	01 Qty.	OPC	100/-	111/-
8.	Magnetic Rod Replacement	01 Qty.	OPC	145/-	161/-

[२०] मे. टीआरएस फार्मर्स अॅन्ड प्रा. लि. या फर्मची देयक सर्व्हिस टॅक्ससह देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभागास मार्च / एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, एम. बी. ए., एम. सी. ए. आणि आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या निकाल प्रक्रियेकरिता बारकोड टेक्नॉलॉजी उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगच्या कामासाठी संदर्भ क्र. सोविसो/परीक्षा/१०९९, दि.२/५/२०१७ नुसार, मे. टीआरएस फार्मर्स अॅन्ड प्रा. लि. या फर्मला कामाचे आदेश देण्यात आले होते.

उपरोक्त काम हे महाराष्ट्र लेखा संहितेतील तक्ता क्र.३ (१) नुसार दरपत्रके / निविदा मागवून न्यूनतम दर असलेले दरपत्रक / निविदा मंजूर करून कार्यवाही केली आहे. त्यामुळे प्रमाण लेखा संहिता तक्ता क्र.१-६ (८) अन्वये अशा प्रकारच्या गोपनीय कामाकाजाबाबत आदेश देवून कंपनी / फर्म कडून कामे करून घेण्याचे सर्व अधिकार मा.कुलगुरु महोदय यांना आहेत. याच तरतुदीनुसार उत्तरपत्रिका स्कॅनिंगचे काम करण्यात आले असून सदर फर्मने दिलेल्या आदेशानुसार समाधानकारक काम केले आहे.

वरील संदर्भित आदेशाप्रमाणे सदर फर्मने प्रति उत्तरपत्रिका रु.५.०० प्रमाणे एकूण १,०१,१६३ इतक्या बारकोड टेक्नॉलॉजी उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून दिले आहेत. सदर फर्मने त्यांच्या कामाचे देयक रु.५,०५,८१५/- विभागाकडे सादर करणे अपेक्षित आहे. परंतु सदर फर्मने देयकाची रक्कम रु.५,८१,६८७/- (अक्षरी रु. पाच लाख एकव्याऐंशी हजार सहाशे सत्याऐंशी फक्त) ही सर्व्हिस टॅक्ससह देयक सादर केले आहे. वरील कामाकरिता दि.१८/४/२०१७ रोजी सदर फर्मने सादर केलेल्या दरपत्रकामध्ये प्रती उत्तरपत्रिका रु.५/- सर्व करासह असे दरपत्रक सादर केले होते. परंतु सर्व्हिस टॅक्स हा दि.१/४/२०१७ पासून लागू झालेला आहे व त्याअनुषंगाने रु.७२,८७५/- इतकी रक्कम सर्व्हिस टॅक्स म्हणून शासनाडे जमा केली आहे असे सदर फर्मच्या चार्टर्ड अकाऊंटंट यांचे पत्र दिले असून सोबत अवलोकनार्थ जोडले आहे.

वरील सर्व बाबीचा विचार करता, सदर फर्मचे दि.१८/०४/२०१७ रोजी सादर केलेल्या दरपत्रकामध्ये प्रती उत्तरपत्रिका रु.५/- सर्व करासह यानुसार देयक रु.५,०५,८१५/- सर्व करासह आदा करावे किंवा दि.१/४/२०१७ पासून लागू झाल्याने सादर केलेले देयक रु.५,८१,६८७/- सर्व्हिस टॅक्ससह आदा करावे किंवा कसे याकरिता सदरचा विषय विचारार्थ).

ठराव: मे. टीआरएस फार्मर्स अॅन्ड प्रा. लि. या फर्मचे देयक रु.५,८१,६८७/- सर्व्हिस टॅक्ससह आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२१] सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरीता राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे यांच्यामार्फत दि. २३/११/२०१५ रोजी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचे देयक आदा करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरीता दैनंदिन टिपण्या करणे, पत्रव्यवहार करणे, प्रस्ताव तयार करणे, बैठकांचे कार्यवृत्तांत तयार करणे इ. बाबत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे यांच्या मार्फत दि. २३/११/२०१५ रोजी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे यांना दि. २१/११/२०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.

त्यानुसार सदर प्रशिक्षणाचा कार्यक्रम दि. २३/११/२०१५ रोजी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर प्रशिक्षणामध्ये श्री. ए. बी. शिंदे, अरविंद जोशी व श्री. शिवाजीराव पवार मुंबई यांनी दोन सत्रात मार्गदर्शन केले. त्यावेळी या प्रशिक्षणासाठी रु. २०,०००/- इतके प्रवास खर्च व मानधन ठरविण्यात आले होते. त्यास त्यावेळी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती. त्यानंतर प्रशिक्षणाचे देयक दि. १६/०२/२०१७ रोजी कार्यालयास प्राप्त झालेले आहे.

सदर प्रशिक्षणाचा कार्यक्रम २३/११/२०१५ रोजी झालेला असून त्याचे देयक दि. १६/०२/ २०१७ रोजी प्राप्त झालेले आहे. त्यामुळे सदरचे देयक एका वर्षापेक्षाही जास्त कालावधीनंतर प्राप्त झालेले आहे. यावर हे देयक आदा करण्याबाबत दि. ३०/०८/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यास मान्यता मिळालेली आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरीता राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे यांच्यामार्फत दि. २३/११/२०१५ रोजी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचे देयक रु.२०,०००/- इतकी रक्कम आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरीता राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे यांच्यामार्फत दि. २३/११/२०१५ रोजी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचे देयक १०% प्रति वर्ष याप्रमाणे २ वर्षांचे २०% कपात करून रु.१६,०००/- आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२२] विभागातील LCD Projector गहाळ झालेबाबत कार्यवाही पुर्ण करण्याबाबतचा विषय विचारार्थ.

(टिपणी: **संदर्भ:-** वित्त व लेखा विभागाची दि.२१/०७/२०१७ रोजीची अंतर्गत कार्यालयीन टिपणी.

संदर्भ:- कौशल्य विकासकेंद्र विभागाची दि.२/०८/२०१७ रोजीची मान्यता सादर केलेली टिपणी.

संदर्भ:- वित्त व लेखा विभागाची दि.०३/०८/२०१७ रोजीची टिपणी.

संदर्भ:- कौशल्य विकासकेंद्र विभागाने दि.०३/०८/२०१७ रोजी सादर केलेली टिपणी.

संदर्भ:- वित्त व लेखा विभागाची दि.०८/०८/२०१७ रोजीची अं.का.टि.

कौशल्य विकासकेंद्राकडील Hitachi Rs-५५ LCD Projector च्या भरपाई बाबत मा.कुलगुरु महोदयांच्या समवेत चर्चेकरिता प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, अतिरिक्त कार्यभार, कौशल्य विकासकेंद्र, डॉ. शेवाळे बी.सी. वित्त व लेखाधिकारी, डॉ. यु. व्ही. मेटकरी. (उपकुलसचिव), डॉ. एस. एन. कांबळे (सहा. कुलसचिव), डॉ. वलेकर डी. एम (कक्ष अधिकारी), श्री. निंबाळकर डी. ए. (कनिष्ठ लिपिक) हे उपस्थित होते. सदर चर्चेमध्ये LCD Projector हा Equipment या शिर्षकाखाली ग्राह्य धरावा की, Computer या शिर्षकाखाली ग्राह्य धरावा याबाबतचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर ठेवावा असे मा.कुलगुरु महोदयांचे तोंडी आदेश होते. त्यानुसार दि.२/०८/२०१७ रोजीच्या टिपणी अन्वये पुढील कार्यवाही होणे बाबत वित्त व लेखा विभागास कळविण्यात आले होते. परंतु त्यांनी संदर्भीय क्र.३अन्वये LCD Projector हा Equipment मध्ये ग्राह्य धरावा की, Computer मध्ये ग्राह्य धरावा याबाबतचा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोरचा विषय संबंधित B.C.U.D. विभागाने सादर करावा असे कळविले होते. याबाबत कार्यालयीन निवेदन असे की, LCD Projector हा Equipment या शिर्षकाखाली ग्राह्य धरावा की, Computer Peripherals या शिर्षकाखाली ग्राह्य धरावा ही बाब वित्त व लेखा विभागाशी संलग्नित असल्याने सदर विषय वित्त व लेखा विभागाकडूनच व्यवस्थापन परिषेद करिता सादर करावा असे दि.३/०८/२०१७ रोजीच्या मान्यतेअन्वये पुनश्च: वित्त व लेखा विभागास कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने वित्त व लेखाधिकारी व मा.कुलगुरुमहोदय यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सदरचा विषय हा व्यवस्थापन परिषदेमध्ये ठेवल्यास लेखाविषयक नियमाचे उल्लंघन होवून लेखापरीक्षणामध्ये गंभीर आक्षेप उपस्थित होण्याची शक्यता असल्यामुळे विषय ठेवण्यात येवू नये असे ठरले आहे असे वित्त व लेखा विभागाने कळविले होते. याबाबत दि.११/०९/२०१७ रोजीच्या टिपणी अन्वये LCD Projector गहाळ झालेल्या विषयाबाबत कार्यवाही पुर्ण होणेकरिता व सदर विषय निकाली होणेसाठी मार्गदर्शनार्थ दि.२१/०८/२०१७ रोजीच्या टिपणी सादर करण्यात आली होती.

सदर टिपणीवर मा.कुलगुरु महोदयांनी Verify by Act Provision under Damage to University Property असे पृष्ठांकन केल्यानुसार कायद्यातील तरतुदी पडताळल्या असता, Chapter xiv मधील Miscellaneous मधील नियम. १३८ Authorities and Officers responsible for damages या शिर्षकाखाली पुढीलप्रमाणे नियम दर्शवितात.

1. It shall be the duty of every authority or body and office of the University to ensure that the interests of the university are duly safeguarded.
2. If it is found that a damage or loss has been caused to the university by any action on that part of any authority or body or officer of the university, not in conformity with the provisions of this Act, Statutes, Ordinances or Regulations, except when done in good faith, or any failure so as to act in conformity thereof, by willful neglect or default on its or his part, such damage or loss shall be liable to be recovered from the authority or body or the concerned members thereof, jointly or severally, or from the officer concerned, as the case may be, in accordance with the procedure prescribed by the Statutes. अशी कायदयामध्ये तरतुद आहे. सबब, गहाळ झालेल्या LCD Projector विषय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: LCD चे ३०% प्रमाणे घसारा (Depreciation) काढून उर्वरित रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२३] विद्यापीठ वाहन क्रमांक एम.एच.१३ बी ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड वाहन विक्री केल्याची बाब माहितीस्तव.

- (टिपणी: १) दि. २४ मे २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परीषदेच्या बैठकीतील ठराव क्र.०४
२) दि. १६ ऑगस्ट २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परीषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ५(१)
३) दि. २७ सप्टेंबर २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परीषदेच्या बैठकीतील ठराव क्र. १४ (१२)
४) दि. २९ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परीषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ३
५) दि. ७ मार्च २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परीषदेच्या बैठकीतील ठराव क्र. २(७)
६) मा.कुलगुरुसो यांची दि. १३ एप्रिल २०१७ रोजीची मान्यता
७) प्रस्तुत विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र. सोविसो/अभि.वाहनविभाग/२०१७-२०१८/२४१९ दि. १५/४/२०१७ रोजीचे पत्र.
८) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांचे जा.क्र.११४१/आस्था/उपप्रापका/सोलापूर/१७ दि.९/५/२०१७ रोजीचे पत्र
९) मा.कुलगुरुसो यांची दि. १५ मे २०१७ व २० मे २०१७ रोजीची मान्यता
१०) प्रस्तुत विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र. सोविसो/अभि.वाहनविभाग/२०१७-२०१८/३४३३ दि.२६/५/२०१७ रोजीचे पत्र.
११) मा.कुलगुरुसो यांची दि. १७ जून २०१७ व २३ जून २०१७ रोजीची मान्यता.
१२) प्रस्तुत विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र. सोविसो/अभि.वाहनविभाग/२०१७-२०१८/४३४३ दि. २८/६/२०१७ रोजीचे पत्र.
१३) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांचे संदर्भ पत्र क्र. १८२१/आस्था/ उपप्रापका/सोलापूर/१७ दि.१७/७/२०१७
१४) मा.कुलगुरुसो यांची दि. २१/७/२०१७ रोजीची मान्यता
१५) प्रस्तुत विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र. सोविसो/अभि.वाहनविभाग/२०१७-१८/५५४३ दि. ३/८/२०१७ रोजीचे पत्र.
१६) मा.कुलगुरुसो यांची दि. १/९/२०१७ व ४/९/२०१७ रोजीची मान्यता.
१७) स्टर्लिंग मोटर्स, सोलापूर यांचा १३/९/२०१७ रोजीचा अहवाल
१८) मा.कुलगुरुसो यांची दि. १८/९/२०१७ रोजीची मान्यता.
१९) प्रस्तुत विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र.सोविसो/अभि.वाहनविभाग/२०१७-१८/७१०३ दि. २०/९/२०१७
२०) दि. २८/९/२०१७ रोजीच्या लिलावाचा तुलनात्मक तक्ता
२१) मा.कुलगुरुसो यांची दि.२९/९/२०१७ व ५/१०/२०१७ रोजीची मान्यता.
२२) श्रीमती.साबेराबिन्त अ.सलीम खान यांचा दि.५/१०/२०१७ रोजीचा अर्ज.
२३) श्रीमती. सोबराबिन्त अ.सलीम खान यांचे नावाची विद्यापीठ पा.क्र.१२६८७ व पा.क्र. १२६८८ दि.५/१०/२०१७
२४) प्रस्तुत विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र. सोविसो/अभि.वाहनविभाग/२०१७-१८/७५१२ दि.५/१०/२०१७ रोजीचे पत्र.
२५) प्रस्तुत विद्यापीठाचे नाहरकत प्रमाणपत्र संदर्भ पत्र क्र. सोविसो/अभि.वाहनविभाग/२०१७-१८/७५११ दि.५/१०/२०१७

संदर्भ क्र. १,२,३,४ अन्वये विद्यापीठ वाहन क्र. एम.एच.१३ बी ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड वाहन विक्री करणेसाठी व्यवस्थापन परीषदेच्या बैठकीत ठराव झालेला होता, परंतु जास्तीत जास्त किंमत येण्याच्या दृष्टीने तसेच अपेक्षित /हातची किंमत मिळत नसल्याने सदर वाहनाची विक्री करण्यात आलेली नव्हती, तद्नंतर एम.एच. १३ बी ५९६६ (टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड) या वाहनाची लिलावाची बाब व्यवस्थापन परीषदेच्या बैठकीत **संदर्भ क्र. ५** अन्वये ठेवली असता सदर वाहनास Ambulance मध्ये रुपांतरीत करणेसाठी RTO कार्यालयाचा अहवाल घेऊन प्राप्त अहवालावर निर्णय घेण्याचे अधिकारी मा.कुलगुरुसो यांना देण्यात आले होते, त्यानुसार RTO कार्यालयास सदर वाहनास Ambulance करता येईल किंवा नाही, याबाबतचा अभिप्राय देणेबाबत विनंती करून Ambulance करता येत नसल्यास सदर वाहनाची विक्री किंमत काढून देणेबाबत RTO कार्यालयास पत्रव्यवहार करणेस मा.कुलगुरुसो यांनी **संदर्भ क्र. ६** अन्वये मान्यता दिलेली होती, त्यानुसार RTO कार्यालयास यासंदर्भात **संदर्भ क्र. ७** अन्वये विचारणा केली असता त्यांनी सदर

वाहनास Ambulance करता येत नसल्याचे तोंडी सूचित करुन सदर वाहनाची बाजार मुल्य अंदाजे कमीत कमी १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) पेक्षा कमी नाही, असे **संदर्भ क्र. ८** अन्वये कळविले होते, मा.कुलगुरुसो यांच्या संदर्भ क्र. ९ च्या मान्यतेनुसार सदर वाहनाचा लिलाव दि. १४ जुन २०१७ रोजी करणेची जाहिरात दै.तरुण भारत या वर्तमानपत्रात **संदर्भ क्र. १०** अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती, परंतु सदर लिलावामध्ये कोणीही इच्छुक व्यक्ती उपस्थित राहिलेले नसल्याने लिलावाची पुनश्च प्रक्रिया करणेस तसेच उपप्रादेशिक परीवहन कार्यालयास एम.एच.१३ बी ५९६६ वाहनास मोठया प्रमाणात वार्षिक खर्च असून सदर वाहन विक्री करणेच्या दृष्टीने सदर वाहनाची योग्य ती किंमत काढून देणेबाबत पत्रव्यवहार करणेस मा.कुलगुरुसो यांनी **संदर्भ क्र.११** अन्वये मान्यता दिलेली होती. त्यानुसार प्रस्तुत विद्यापीठाने उपप्रादेशिक परीवहन कार्यालयास संदर्भ क्र. १२ अन्वये पत्रव्यवहार केला असता त्यांनी सदर वाहनाची पुर्नतपासणी करुन सदर वाहनाची बाजार मुल्य अंदाजे रुपये ९०,०००/- (रुपये नव्वद हजार) पेक्षा कमी नाही, असे **संदर्भ क्र. १३** अन्वये विद्यापीठास कळविलेले होते.

RTO कार्यालयाच्या पत्रानुसार सदर वाहनाचा लिलाव आयोजित करणेची जाहिरात दै.पुण्यनगरी वर्तमानपत्रात देण्यास मा.कुलगुरुसो यांची **संदर्भ क्र.१४** अन्वये मान्यता घेण्यात येऊन लिलाव दि.२८/८/२०१७ रोजी असल्याची जाहिरात **संदर्भ क्र.१५** अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती, परंतु सदर वाहन खरेदी करणेसाठी कोणीही इच्छुक व्यक्ती उपस्थित राहिलेले नसल्याने सदर वाहन टाटा कंपनीस Buy Back देऊन त्यांच्याकडून विद्यापीठासाठी स्वतंत्र नवीन टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड वाहन खरेदी करणेची प्रक्रिया करणेस मा.कुलगुरुसो यांनी **संदर्भ क्र.१६** अन्वये मान्यता दिलेली होती. त्यानुसार स्टर्लिंग मोटर्स यांचेकडून वाहन Exchange करुन मिळणार नसल्याची स्थिती **संदर्भ क्र.१७** अन्वये प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिसून आल्याने मा.कुलगुरुसो यांनी **संदर्भ क्र.१८** अन्वये सदर वाहन विक्री करणेसाठी लिलावाची जाहिरात दै.लोकमत वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेस मान्यता दिलेली होती, त्यानुसार सदर लिलाव दि.२८/९/२०१७ रोजी आयोजित केल्याची जाहिरात **संदर्भ क्र.१९** अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती, सदर लिलावामध्ये श्रीमती. साबेराबिन्त अ.सलीम खान हे एकच बोलीधारक उपस्थित होते, व त्यांनी **संदर्भ क्र.२०** अन्वये हातच्या किंमतीपेक्षा जास्त बोली रु.९०,१०१/- बोलली होती, त्यामुळे श्रीमती. खान यांना एम.एच.१३ बी ५९६६ वाहन ९०,१०१/- रुपयांस विक्री करणेस व सदर रकमेवर जीएसटीचे २८% प्रमाणे २५,२२८/- विद्यापीठाने भरणेस तसेच सदर वाहनाच्या विम्याचा फायदा हा श्रीमती. खान यांना पुढील एक वर्षासाठी होणार असल्याने त्यांच्याकडून विम्याचे विद्यापीठाने भरलेले २१,५३८/- असे एकुण १,११,६३९/- रुपये भरुन घेण्यास, सदर रक्कम भरलेनंतर मूळ कागदपत्रांसहीत वाहन त्यांच्या ताब्यात देण्यास मा.कुलगुरुसो यांनी **संदर्भ क्र. २१** अन्वये मान्यता दिलेली होती, तसेच जीएसटी रक्कम भरणेबाबत वित्त व लेखा विभागास संदिग्धता असल्याने सदर बाब स्पष्ट झालेनंतर जीएसटीची रक्कम भरणेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे वित्त व लेखा विभागाने तोंडी कळविलेले आहे, तसेच श्रीमती खान यांनी लिलाव रक्कम भरुन घेणेबाबत **संदर्भ क्र.२२** अन्वये विनंती करुन त्यांनी वाहन खरेदी करणेसाठी **संदर्भ क्र. २३** अन्वये ९०,१०१ + २१,५३८ = १,११,६३९/- रुपये विद्यापीठात भरलेले होते, त्यानुसार श्रीमती.साबेराबिन्त अ.सलीम खान यांना दि.५/१०/२०१७ रोजी दुपारी ४:०० वाजता सदर वाहन त्यांच्या मूळ कागदपत्रांसहीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे पत्र **संदर्भ क्र. २४** अन्वये पत्र देण्यात येऊन सदर वाहन श्रीमती. खान यांच्या नावे करणेस उपप्रादेशिक परीवहन अधिकारी, सोलापूर यांचे नावे नाहरकत प्रमाणपत्र **संदर्भ क्र. २५** अन्वये श्रीमती.खान यांना देण्यात आलेले आहे.

सबब सदर वाहन विक्री केल्याची बाब व्यवस्थापन परीषदेच्या माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठ वाहन क्रमांक एम.एच.१३ बी ५९६६ टाटा सुमो स्पॅसिओ गोल्ड वाहन विक्री केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[२४] कुलसचिव पदी डॉ. गणेश रायभान मंझा यांची नियुक्ती केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. डी. एन. मिश्रा यांनी राजीनामा दिल्यापासून कुलसचिव हे पद रिक्त होते. त्यामुळे कुलसचिव या रिक्त पदाची जाहीरात दै. सकाळ व दै. लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये तसेच व AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सदरची जाहीरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून २९ अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या एकूण २९ अर्जांची मा.कुलगुरुमहोदय यांनी नियुक्त केलेल्या छाननी समितीमार्फत छाननी केली असता, एकूण २५ अर्ज पात्र झाले आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५(२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करून पात्र झालेल्या एकूण २५ उमेदवारांची दि.०३/१०/२०१७ रोजी मुलाखत घेण्यात येवून त्यापैकी डॉ. गणेश रायभान मंझा यांची कुलसचिव या पदी निवड समितीने निवड केली. निवड समितीच्या अहवालानुसार डॉ. जी. आर. मंझा यांना विद्यापीठाचे आदेश क्र.SUS/Estt/A.O./२०१७/ ७४३४, दि.०३/१०/२०१७ रोजी पारित करण्यात आले आहेत. त्यानुसार डॉ. मंझा जी. आर. हे दि.१०/१०/२०१७ रोजी मध्यान्हपूर्व कुलसचिव पदी रुजू झाले आहेत.

सबब, डॉ. जी. आर. मंझा हे कुलसचिव पदी रुजू झाल्याची बाब माहितीस्तव.)

ठराव: डॉ. गणेश रायभान मंझा यांना कुलसचिव पदी नियुक्ती केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[२५] महाराष्ट्र शासनाने दिनांक २१ सप्टेंबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दि.०१ जानेवारी, २०१७ पासून १३२ टक्क्यावरून १३६ टक्के केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

टिपणी: महाराष्ट्र शासन, वित्त विभागाचे शासन निर्णय क्र. मभवा-२०१७/प्र.क्र.११/सेवा-९, दि.२१ सप्टेंबर, २०१७ मध्ये खालील प्रमाणे नमूद केले आहे.

"शासन असे आदेश देत आहे की, दि. १ जानेवारी, २०१७ पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १३२% वरून १३६% करण्यात यावा व दि. १ ऑगस्ट, २०१७ पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात यावी". तसेच दि. १ जानेवारी, २०१७ ते दि. ३१ जुलै, २०१७ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरील शासन निर्णयाप्रमाणे महागाई भत्ता दि.०१/०८/२०१७ पासून १३२ टक्क्यावरून १३६ टक्क्याप्रमाणे आदा करण्याबाबत लेखा विभागास कळविण्यात आली आहे.

तथापि, सदरची बाब व दि.२१ सप्टेंबर, २०१७ रोजीचे शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव सादर).

ठराव: महाराष्ट्र शासनाने दिनांक २१ सप्टेंबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दि.०१ जानेवारी, २०१७ पासून १३२ टक्क्यावरून १३६ टक्के केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[२६] अंतर्गत तक्रार निवारण समिती विद्यापीठ अनुदान आयोगाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ च्या धर्तीवर विद्यापीठ आनुदान आयोग नियमावली २०१५ Zero Tolerance for Sexual Harassment of Students & Women in Colleges & Universities या मार्गदर्शक पुस्तिकान्वये गठित केलेली बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठ अनुदान आयोगाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ च्या धर्तीवर विद्यापीठ अनुदान आयोग नियमावली २०१५ Zero Tolerance for Sexual Harassment of Students & Women in Colleges & Universities या मार्गदर्शक पुस्तिकान्वये त्याचप्रमाणे केंद्र शासनाने दि. ०२ मे, २०१६ च्या राजपत्रातही प्रकाशित केल्या नुसार **The ICC shall have the following composition a), b) & d)** विनियमान्वये दि. १० ऑगस्ट, २०१७ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय क्र.६ नुसार दोन शिक्षक व दोन प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी आणि NGO मधून एक अशा एकुण पाच सदस्यांचे सर्वानुमते नामनिर्देशन करण्यात आले तसेच आयत्या वेळेचे विषय क्र.८(१) नुसार अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष म्हणून सर्वानुमते नामनिर्देशन करण्यात आले आणि दि.१६ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या टिपणीन्वये मा. कुलगुरु महोदयांनी अंतर्गत तक्रार निवारण समितीवर सदस्य सचिव तथा कार्यालय प्रमुख म्हणून एक नामनिर्देशन करण्यात आले. सदर अंतर्गत तक्रार निवारण समिती खालीलप्रमाणे आहे.

१.	डॉ. श्रीमती के. ए. पांडे डी.ए.व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर	अध्यक्षा	९७३००४२८२९
२.	डॉ. श्रीमती एम. जे. पाटील सहायक प्राध्यापक, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर	सदस्या	९८६०५६१९६४
३.	डॉ. आर. एस. मेंते सहायक प्राध्यापक, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर	सदस्य	९४२२४५८८६८
४.	श्रीमती नुसरत खान पहाडे कॅक्टस फाऊंडेशन, सोलापूर	सदस्या	९७६४०००७४६
५.	श्रीमती जे. के. कोकणे वरिष्ठ लिपिक, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर	सदस्या	९६८९०४६२८३
६.	श्रीमती ए. एस. आडगांवकर वरिष्ठ लिपिक, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर	सदस्या	९८२२१९००३०
७.	श्री. ए. बी. जाधव सहायक कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर	सदस्य सचिव तथा कार्यालय प्रमुख	९९२१२९४१४४

तथापि **The ICC shall have the following composition** c) Three students, **if the matter involves students**, who shall be enrolled at the undergraduate, master's, and research scholar levels respectively, elected through transparent democratic procedure विनियमान्वये अंतर्गत तक्रार निवारण समितीवर तीन विद्यार्थ्यांचे नामनिर्देशन होने आवश्यक आहे. प्रस्तुत विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणूका झाल्यानंतर नवनिर्वाचीत विद्यार्थी सदर समितीवर नियुक्त करण्यात येत आहेत.

सबब, उपरोक्त अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित केलेली बाब माहितीस्तव).

ठराव: अंतर्गत तक्रार निवारण समिती विद्यापीठ अनुदान आयोगाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ च्या धर्तीवर विद्यापीठ अनुदान आयोग नियमावली २०१५ Zero Tolerance for Sexual Harassment of Students & Women in Colleges & Universities या मार्गदर्शक पुस्तिकान्वये गठित केल्याची नोंद घेण्यात आली.

[२७] डॉ.जगताप एम.एन., सहयोगी प्राध्यापक, डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर यांनी दि.०९/१०/२०१७ रोजीचे पत्र व रु.१,००,०००/- धनादेशान्वये कै.श्री.देशमुख बी.बी. (माजी संचालक, शारीरिक शिक्षण, डी.ए.व्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर) यांचे नावे व्हॉलीबॉल विजेते (मुले/मुली) साठी देणगी रक्कमेचा धनादेश दिली आहे. देणगी स्विकारण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेस असल्याने मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने देणगीची रक्कम स्विकारण्याची केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: सोबतच्या पत्रानुसार डॉ.जगताप एम.एन. व डॉ.जगताप एस.एम. यांनी डी.ए.व्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर या महाविद्यालयात संचालक शारीरिक शिक्षण म्हणुन सन १९६९-२००४ या कालावधीत कार्यरत असलेले कै.श्री.देशमुख बी.बी. यांचे नावे व्हॉलीबॉल (मुले/मुली) स्पर्धेसाठी पंजाब नॅशनल बँकांचा धनाकर्ष क्रमांक १०२२८५ अन्वये रु.१,००,०००/- इतक्या रक्कमेचा धनादेश देणगी म्हणुन दिली आहे.

विद्यापीठास प्राप्त देणगी स्विकारण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेस आहेत. परंतु नजिकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधिल कलम १२ (०७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने सदरची रक्कम रु.१,००,०००/- देणगी म्हणुन स्विकारण्यासाठी मा.कुलगुरु महोदय यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दि.१२/१०/२०१७ रोजीच्या टिपणीस मान्यता दिलेली असून त्यानुसार सदर धनादेश वित्त व लेखा विभागाकडे पावती क्रं.१३१६८ दि.१३/१०/२०१७ रोजी जमा करण्यात आली आहे.

सबब, मा.कुलगुरु महोदयांनी वरील प्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: डॉ.जगताप एम.एन., सहयोगी प्राध्यापक, डी.बी.एफ.दयानंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर यांनी दि.०९/१०/२०१७ रोजीचे पत्र व रु.१,००,०००/- धनादेशान्वये कै.श्री.देशमुख बी.बी. (माजी संचालक, शारीरिक शिक्षण, डी.ए.व्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर) यांचे नावे व्हॉलीबॉल विजेते (मुले/मुली) साठी देणगी रक्कमेचा दिलेला धनादेश मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने स्विकारल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[२८] मे. फ्युजन इन्फो.आय.टी. प्रा.लि पुणे या फर्मसोबत केलेला करारनामा रद्द करुन The Connections ITES Business Services Pvt. Ltd. या नावे करारनामा करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभागाकडून बीसीयुडी, वित्त व लेखा विभाग, आस्थापना आणि इतर विभागाडील सर्व रेकॉर्डचे Scanning and Digitization of the Record या कामाकरीता निविदा प्रक्रीया पूर्ण करुन M/s Fusion One info IT Pvt. Ltd. Pune या फर्मला संदर्भ सोविसो/परीक्षा/१२२८ दि. १६/५/२०१७ नुसार एका वर्षाकरीता कामाचे आदेश देण्यात आले आहेत. सदर फर्मसोबत दि.१५/५/२०१७ पासून एक वर्षाकरीता करारनामा केला असून सदरची फर्म दि.१/६/२०१७ पासून कामास सुरुवात केली आहे. सदर फर्मने M/s Fusion One info IT Pvt. Ltd. Pune या नांवे करारनामा केला होता परंतु सदर फर्मने त्यांच्या कांही कारणस्तव ममता अजय निततुरकर व हर्षल गुलाब थोरात यांच्या नेतृत्वाखाली The Connections ITES Business Services Pvt. Ltd. या नावाने दुसरी फर्म कंपनी कायदा २०१३ नुसार नव्याने नोंदणी केली आहे असे पत्र दिले आहे.

सदरची फर्म सद्यस्थितीत करत असलेले Scanning and Digitization of the Record चे काम हे M/s Fusion One info IT Pvt. Ltd. Pune ऐवजी The Connections ITES Business Services Pvt. Ltd. या फर्मच्या अधिपत्याखली करणार आहेत तरी M/s Fusion One info IT Pvt. Ltd सोबतचा करारनामा रद्द करुन The Connections ITES Business Services Pvt. Ltd. या फर्म सोबत करारनामा करावा व त्यास मे.फ्युजन इन्फो.आय.टी. प्रा.लि पुणे या फर्मची हरकत नाही असे पत्र दिले असून सदरचे पत्र सोबत अवलोकनार्थ जोडले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करता M/s Fusion One info IT Pvt. Ltd सोबतचा करारनामा रद्द करुन The Connections ITES Business Services Pvt. Ltd. या फर्म सोबत करारनामा करण्याबाबतचा विषय मा.व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: मे. फ्युजन इन्फो.आय.टी. प्रा.लि पुणे या फर्मसोबत केलेला करारनामा रद्द करुन The Connections ITES Business Services Pvt. Ltd. या नावे करारनामा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२९] प्रस्तुत विद्यापीठातील सुरक्षा रक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर ११ महिन्याकरिता एक सुरक्षा अधिकारी याची नेमणूक करणे व त्यांचे दरमहा वेतन ठरविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी : प्रस्तुत विद्यापीठात ०३ नियमित व खाजगी कंत्राटदारामार्फत ३८ कंत्राटी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सदर नियमित व कंत्राटी कर्मचारी हे तीन शिफ्टमध्ये विद्यापीठ परिसर, ४८२ एकर व अभ्यासकेंद्र, रंगभवन येथे काम करतात. सध्या सदर सुरक्षा रक्षकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम श्री. आर. जे. कुरणे नियमित चौकीदार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. परंतू आस्थापना विभागास सुरक्षा रक्षकांढून वारंवार ड्युटी लावणे व त्यांना रजा देणे याबाबत तोंडी विचारणा करण्यात येतात. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या विविध शिफ्ट मध्ये ड्युटी लावणे, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे, रजेची नोंद ठेवणे, रजा कालावधीमध्ये दुसऱ्या कर्मचारी यांचे पर्यायी व्यवस्था करणे व इतर सुरक्षेच्या कामासाठी एक कंत्राटी तत्वावर सुरक्षा अधिकारी यांची नेमणूक केल्यास सदरच्या सुरक्षेचे काम व सुरक्षा रक्षकांवर नियंत्रण ठेवणे सोईचे होईल. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये ३१ (ब) मध्ये खालील प्रमाणे नमूद आहे.

"आवश्यक असेल त्यानुसार, विद्यापीठ निधीमधून व निधीकरण अभिकरणांकडून अधिकारी, अध्यापकेतर कुशल, प्रशासनिक, लिपिकवर्गीय व इतर पदे निर्माण करणे आणि त्यांची अर्हता, अनुभव व वेतनश्रेणी विहित करणे"

सबब, प्रस्तुत विद्यापीठातील सुरक्षा रक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर ११ महिन्याकरिता एक सुरक्षा अधिकारी याची नेमणूक करणे व त्यांचे दरमहा वेतन ठरविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.)

ठरावः प्रस्तुत विद्यापीठातील सुरक्षा रक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर ११ महिन्याकरिता एक सुरक्षा अधिकारी नेमण्याकरिता सुरक्षा अधिकारी हे पद निर्माण करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. इतर विद्यापीठातून व संस्थेतून माहिती घेवून सुरक्षा अधिकारी पदाची पात्रता व दरमहा वेतन ठरविण्याची कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली तसेच सुरक्षा अधिकारी हा प्राधान्याने माजी सैनिक असावा असेही सर्वानुमते ठरले.

[३०] डॉ.आर.एस.गवळी, सहयोगी प्राध्यापक (प्रपाठक) यांना त्यांनी विनंती केल्यानुसार दि.०४/०९/२०१७ रोजी प्रपाठक पदावरून सेवामुक्त केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या जाहिरात क्रं. SUS/Estt/TP/२२/२००८ दि.१६/१०/२००८ नुसार व दि.२८/११/२००८ च्या शुद्धीपत्रकान्वये डॉ. आर.एस.गवळी यांनी प्रपाठक या पदाकरिता दि.२४/१०/२००८ रोजी आवेदन पत्र सादर केले होते. (पवि/१ ते ६)

दि.२०/०२/२००९ रोजी झालेल्या प्रपाठक पदाच्या निवड समितीने डॉ.गवळी आर.एस. यांची अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गातून सर्वानुमते खालील अटीच्या आधिन राहून डॉ.गवळी यांची प्रपाठक पदी शिफारस केली. (पवि/७ ते ९)

" However his appointment shall be subject to prior approval of Director of Higher Education, Pune"

निवड समितीच्या शिफारशीनुसार डॉ. आर.एस. गवळी यांना नियुक्ती आदेश पारित करण्यात आले. (पवि/१० ते १३) सदर नियुक्ती आदेशाच्या अनुषंगाने डॉ.गवळी हे दि.०४/०९/२००९ रोजी प्रस्तुत विद्यापीठातील भूशास्त्र संकुलात प्रपाठक पदी रुजू झाले. रुजू होताना डॉ.गवळी यांचेकडून त्यांनी दिलेल्या हमीपत्रात खालीलप्रमाणे लिहून घेण्यात आले. (पवि/१३ ते १८)

"I hereby accept the said appointment subject to confirmation of Higher Education Pune/ UGC for the said post and my qualification if DHE Pune decide that, I am not eligible and intimates to the Solapur University, Solapur then my appointment will come to an end automatically and I will not having any grievance about the same. I am accepting this appointment which will be subject to the reply/ opinion of Director of Higher Education, Pune."

निवड समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने दि.१८/०४/२००९ च्या पत्रान्वये, दि.२७/०७/२००९, दि.३१/०५/२०१६ व दि.३०/०९/२०१६ च्या पत्रानुसार मा.शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांना डॉ. गवळी आर.एस. यांच्या प्रपाठक पदाच्या नियुक्ती संदर्भात मार्गदर्शन मिळणेबाबत पत्र पाठविण्यात आले. परंतू अद्यापपर्यंत त्यांच्या सेवेसंदर्भात संबंधित कार्यालयाकडून मार्गदर्शन अप्राप्त आहे. (पवि/२१ व २५)

परंतू त्यांची NIRDPR, हैद्राबाद येथे प्राध्यापक पदी निवड झाल्याने त्यांनी दि.२८/०८/२०१७ रोजी सदर पदाचा राजीनामा दिला. सदर राजीनामा मा.कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये मंजूर करून डॉ.आर.एस.गवळी यांना दि.०४/०९/२०१७ रोजी कार्यालयीन वेळेनंतर प्रस्तुत विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलातील अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गातील प्रपाठक पदावरून सेवामुक्त करण्यात आले.(पवि/२८ ते ३३) सदरचीबाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.)

ठराव: डॉ.आर.एस.गवळी, सहयोगी प्राध्यापक (प्रपाठक) यांनी विनंती केल्यानुसार दि.०४/०९/२०१७ रोजी प्रपाठक पदावरून त्यांना सेवामुक्त केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[३१] सोलापूर विद्यापीठ परिसरातील विविध संकुलातील नियमित शिक्षकांना अर्जित रजा पूर्ववत सुरु करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.२४/१२/२००८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेत विषय क्रमांक १९(१) अन्वये शिक्षकांच्या अर्जित रजेबाबत विषय ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव पारित झाला आहे.

"पदव्युत्तर शिक्षकांना शिवाजी विद्यापीठाचा अर्जित रजेबाबतचा परिनियम क्रं.२७२ मा.शिक्षण संचालक (उ.शि.) पुणे यांचे पत्रानुसार सोलापूर विद्यापीठास लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला." (पवि/०१)

श्री. रामदास भिला पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर याचिका क्रं.२६७१/२००६ यावर शासनाचा आदेश क्रं.न्यायप्र-२००७/(४२/०७)/विशि-४ उच्च व तंत्र शिक्षण विभाग दि.०७ ऑक्टोबर,२००८ मध्ये तीसऱ्या परंतूकान्वयात खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

"विद्यापीठांनी त्यांच्या परिनियमात जर अर्जित रजेची तरतूद असेल तर त्यामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने दुरुस्ती सदर आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत करावी अशी दुरुस्ती न केल्यास व भविष्यात याबाबत न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास व अशा प्रकरणात अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम अदा करणे भाग पडल्यास सदर रक्कम विद्यापीठांना देण्यात येणाऱ्या वेतन अनुदानाच्या रक्कमेतून कापून घेण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी." (पवि/०३)

तर मा.संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी त्यांच्या दि.२०/१०/२००८ रोजीच्या पत्रात विद्यापीठांनी त्यांच्या परिनियमात जर अर्जित रजेची तरतूद असेल तर त्यामध्ये पूर्वलक्षी दुरुस्ती सदर आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत करावी अशी दुरुस्ती न केल्यास व भविष्यात याबाबत न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास व अशा प्रकरणात अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम अदा करणे भाग पडल्यास, सदर रक्कम विद्यापीठांना देण्यात येणाऱ्या वेतन अनुदानाच्या रक्कमेतून कापून घेण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. असे कळविले आहे.(पवि/०४)

शिवाजी विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठ परिसरातील शिक्षकांना लागू असलेले परिनियम क्रं.२७२(B)(b) Earned Leave: मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

i) A permanent teacher shall be entitled to earned leave of १० days for every completed year of active service. This leave can be accumulated to a maximum of १२० days.

ii) A teacher who is asked by the university authorities to do any work

without any additional remuneration during vacation will entitled to earned leave at the rate of 1/3rd of the period for which he is required to work. This leave should also be credited to the account of earned leave of the teacher.

वरील (i) नियम आजमितीस लागू करणे अडचणीचे आहे. तथापि, विद्यापीठ संकुल / विभागातील नियमित शिक्षकांना उन्हाळी सुट्टी अंदाजे ६० दिवसांची व हिवाळी सुट्टी अंदाजे ३० दिवसांची असते. यामध्ये सर्व शिक्षकांनी संपूर्णपणे उन्हाळी व हिवाळी सुट्टी उपभोगल्यास विद्यापीठाचे शैक्षणिक, प्रशासकीय, संकुलातील विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षा, खरेदी, तांत्रिक, संशोधन व विस्तारित इ. कार्यात अनेक अडचणी निर्माण होतात. यास्तव सदर उन्हाळी सुट्टी, विद्यापीठ परिसरातील संकुले / विभागातील शिक्षकांना २० दिवसांनी कमी करून व हिवाळी सुट्टी १० दिवसांनी कमी करून या एकूण ३० दिवसांच्या बदल्यात १० दिवसांची अर्जित रजा (EL) वरील (ii) नुसार देणे शक्य आहे.

त्यामुळे विद्यापीठाच्या विविध संकुलातील नियमित शिक्षकांना अर्जित रजा रोखीकरण न देण्याच्या अटीस अधीन राहून उपरोक्त (ii) परिनियमानुसार अर्जित रजा सुरु करण्याचीबाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर.)

ठराव: विद्यापीठाच्या विविध संकुलातील नियमित शिक्षकांना अर्जित रजा रोखीकरण न देण्याच्या अटीस अधीन राहून उपरोक्त (ii) परिनियमानुसार अर्जित रजा सुरु करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३२] ज्ञान स्रोत समितीच्या दि.२२/०८/२०१७ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: ज्ञान स्रोत समितीची दि.२२/०८/२०१७ रोजी बैठक झाली. विषय पत्रिकेवर ज्ञान स्रोत केंद्र व अभ्यासकेंद्राचा वार्षिक अहवाल, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रक विवरणबाबत, पुस्तक व नियतकालिके खरेदी करणेबाबत, RUSA Phase - I अंतर्गत पुस्तके व नियतकालिके खरेदी बाबत इ. विषय विचारार्थ होते. ज्ञान स्रोत समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा २०१६ कलम ९६ (३) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: ज्ञान स्रोत समितीच्या दि.२२/०८/२०१७ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३३] शिक्षणाशास्त्र महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मुल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्यासाठी अद्ययावत करण्यात आलेली तपासणी अर्जाचा नमूना व गुणदान पध्दत व्यवस्थापन परिषदेच्या बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाद्वारे सर्व शिक्षणाशास्त्र महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय मुल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्याची कार्यवाही सुरु असून, पहिल्या टप्प्यात सर्व अनुदानित महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मुल्यमापन (Academic & Administrative Audit) झालेले आहे. तरी सर्व शिक्षणाशास्त्र महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मुल्यमापन (Academic & Administrative Audit) करावयाचे आहे. त्यास्तव शिक्षणाशास्त्र महाविद्यालयासाठी उपलब्ध असलेल्या तपासणी सूची व गुणांकन पध्दत यामध्ये सुधारणा करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे.

१. डॉ. श्रीमती रंगरेज ए. एम. (अध्यक्ष)
२. प्राचार्य डॉ. क्षिरसागर एस. बी. (सदस्य)
३. प्राचार्य डॉ. उबाळे व्ही. पी. (सदस्य)

उक्त समितीची दि. १८/०२/२०१७ रोजी बैठक संपन्न झाली असून सदर समितीने दि. ११/०९/२०१७ रोजी शिक्षणाशास्त्र महाविद्यालयासाठी उपलब्ध असलेली तपासणी सूची व गुणांकन पध्दत यामध्ये सुधारणा करुन अहवाल सादर केला आहे. तसेच सोबत जोडल्याप्रमाणे शिक्षणाशास्त्र महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मुल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्याबाबत अर्जाचा नमूना गुणदान पध्दतीसह विद्यापीठास शिफारस केलेली आहे.

सबब, शिक्षणाशास्त्र महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मुल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तपासणी सूची व गुणांकन पध्दत यामध्ये समितीने तयार केलेली अद्ययावत तपासणी सूची व गुणांकन पध्दत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: शिक्षणाशास्त्र महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मुल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्यासाठी अद्ययावत करण्यात आलेल्या तपासणी अर्जाचा नमूना व गुणदान पध्दत यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३४] विद्यापीठासाठी एक Swift Dzire BSIV व एक Bolero SLE Power + BSIV अशी एकूण २ वाहने खरेदी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.३० ऑगस्ट, २०१७ रोजीच्या सनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये झालेला ठराव क्र. ५ ब नुसार १२ लाखाची २ वाहने खरेदी करणेबाबत नॅक अंतर्गत गुणवत्ता प्रमाणिकरण कक्ष (RUSA) सनियंत्रण समिती विभागाने दि.११ सप्टेंबर, २०१७ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये अभियांत्रिकी विभागास कळविलेले होते, त्यानुसार कोणत्या कंपनीची व कोणत्या मॉडेलची २ वाहने खरेदी करावीत, हे निश्चित करणेसाठी मा.कुलगुरुसो यांनी दि.१८ सप्टेंबर, २०१७ रोजीच्या टिपणीन्वये डॉ. ए. ए. घनवट, डॉ. आर. एस. मेंते, श्री. एन. वाय. सोनकांबळे यांच्या तांत्रिकी समितीचे नामनिर्देशन केलेले होते, त्याप्रमाणे सदर समिती सदस्यांना १२ लाखाची २ वाहने कोणत्या कंपनीची व कोणत्या मॉडेलची खरेदी करावीत, याचा अहवाल देणेबाबत या विभागातर्फे कळविण्यात आलेले होते.

उपरोक्त बाबीस अनुसरून डॉ. ए. ए. घनवट, डॉ. आर. एस. मेंते, श्री. एन. वाय. सोनकांबळे यांच्या तांत्रिकी समितीचा अहवाल दि.२३ ऑक्टोबर, २०१७ रोजी प्राप्त झालेला असून तो खालील तक्त्यात दर्शविलेला आहे.

अ.क्र.	कंपनीचे नाव	मॉडेल	संख्या
१)	मारुती	Swift Dzire BSIV	०१
२)	महिन्द्रा	Bolero SLE Power+ BSIV	०१

अहवाल

विद्यापीठाकडील सद्यस्थितीतील वाहनांची उपलब्धता, दुरुस्ती खर्च व सोई तसेच सद्यस्थितीत असलेली आवश्यकता विचारात घेऊन विद्यापीठ अधिकाऱ्यांसाठी एक Swift Dzire BSIV वाहन व परीक्षा विभागाचे परीक्षेचे साहित्य पोहोच करणेसाठी तसेच स्कॉडसाठी एक Bolero SLE Power + BSIV अशी एकूण दोन वाहने खरेदी करणेची शिफारस करणेत येत आहे.

वरील कंपनीच्या दोन नवीन वाहनांची खरेदी करण्याची पुढील प्रक्रिया करण्याची शिफारस करणेत येत आहे.

तांत्रिकी समितीच्या उपरोक्त अहवालातील शिफारस विचारात घेता, Rate Contract मधून विद्यापीठासाठी एक Swift Dzire BSIV वाहन (Rate Contract मधील Term सह) अधिकच्या Octroi / Registration / Insurance / Any Other Administration Charges च्या प्रत्यक्ष खर्चासह व एक Bolero SLE Power + BSIV वाहन (Rate Contract मधील Terms सह) अधिकच्या Octroi / Registration / Insurance / Any Other Administration Charges च्या प्रत्यक्ष खर्चासह सदर वाहने खरेदी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठासाठी एक Swift Dzire BSIV व एक Bolero SLE Power + BSIV अशी एकूण २ वाहने खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३५] विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजनासाठी संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा यांच्या मागणीनुसार वाढीव अनुदान देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित चौदाव्या युवा महोत्सवाचे यजमान पद श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा यांनी स्वीकारले होते. युवा महोत्सवाचे आयोजन दि. ८ ते ११ ऑक्टोबर २०१७ या दरम्यान करण्यात आले. युवा महोत्सवाच्या आयोजनाचा व होणाऱ्या खर्चाचा आवाका विचारात घेता विद्यापीठाकडून देण्यात आलेले एकुण अनुदान रू.६,००,०००/- कमी पडणार असल्यामुळे श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा यांनी वाढीव अनुदानाबाबत मागणी केली होती. त्यास अनुसरून अनुदान देण्याबाबत तसेच खर्चाच्या व जमेच्या बाजू तपासून निर्णय घेण्यासाठी मा कुलगुरु महोदय यांनी त्रिसदस्यीय समितीवर प्रा एम एस पवार, जिल्हा समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग, प्रा राम पवार सांगोला महाविद्यालय सांगोला तसेच प्रा एस एन शिंदे संचालक विद्यार्थी विकास विभाग यांची नेमणूक केली होती. अनुदान वाढवून देण्याबाबत चर्चा करण्यासाठीची बैठक दि.०३/१०/२०१७ रोजी दुपारी ३.३० वाजता विद्यार्थी विकास विभाग सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे पार पडली. सोबत जोडलेल्या सहपत्रातील झालेल्या व प्रस्तावित खर्चाचा तक्ता विचारात घेता इंद्रधनुष्य व पश्चिम विभागीय, राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी अपेक्षित रू.१८,८१,०००/- इतका खर्च लागणार आहे युवा महोत्सव या अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली करण्यात आलेली तरतूद रू.२०,००,०००/- विचारात घेता संत दामाजी महाविद्यालय यांना वाढीव अनुदानाबाबत केलेल्या मागणीची पूर्तता करता येत नाही. तथापि, खास बाब म्हणून यास मान्यता घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सदरचा विषय ठेवण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली आहे. शिफारशीनुसार श्री. संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा यांच्या मागणीनुसार वाढीव अनुदान देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजनावेळी संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथे नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक उद्भवलेल्या अधिकच्या २ वेळेच्या जेवणाच्या खर्चासाठी खास बाब म्हणून रू.१,२०,०००/- वाढीव अनुदान देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३६] १३ व्या दीक्षांत समारंभात मार्च/एप्रिल, २०१७ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर २०१७ पर्यंत सर्व विद्यावाचस्पती पदवी संपादित करणा-या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्यापरिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे, विद्यावाचस्पती पदवी प्रदान करणेबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम १२८ (१) मध्ये खालील प्रमाणे तरतूद आहे.

कलम १२८ (१)	"व्यवस्थापन परिषदेस, विद्यापरिषदेकडून शिफारस करण्यात येतील अशा पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व विद्याविषयक इतर विशेषोपाधी सुरु आणि प्रदान करता येतील"
----------------	-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील वरील तरतूद विचारात घेता मार्च/एप्रिल, २०१७ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर, २०१७ पर्यंत विद्यावाचस्पती संपादित करणा-या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापरिषदेच्या वतीने व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे आवश्यक आहे. परंतु नजीकच्या कालावधीमध्ये विद्यापरिषदेच्या बैठकीचा दिनांक निश्चित झाला नसल्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ कलम १२(७) मधील तरतुदीनुसार तातडीची बाब म्हणून सदरच्या विषयास विद्यापरिषदेच्या वतीने माननीय कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केली आहे. ही शिफारस आगामी काळात होणा-या विद्यापरिषदेच्या बैठकीत माहितीस्तव ठेवण्यात येईल.

सबब, १३ व्या दीक्षांत समारंभात मार्च/एप्रिल, २०१७ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर, २०१७ पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणा-या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्यापरिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: १३ व्या दीक्षांत समारंभात मार्च/एप्रिल, २०१७ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर २०१७ पर्यंत सर्व विद्यावाचस्पती पदवी संपादित करणा-या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्यापरिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली होती. दरम्यानच्या कालावधीत व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली नाही व दि.१४ ऑक्टोबर, २०१७ रोजी १३ वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. त्यामुळे सदर शिफारशीस सर्वानुमते कार्यात्तर मान्यता देण्यात आली.

[३७] प्रस्तुत विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी संपन्न होणा-या पदवीदान समारंभामध्ये अर्ज करतेवेळी पाच वर्षापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्काव्यतिरिक्त अधिकचे रु.३००/- इतके शुल्क आकारण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी संपन्न होणा-या दिक्षांत समारंभामध्ये प्रदान करण्यात येणा-या पदवी प्रमाणपत्रासाठी रु.६००/- इतके शुल्क आकारून प्रमाणपत्र मागणीचे अर्ज स्विकारले जातात. त्यामध्ये विद्यापीठ स्थापनेपासून ते आजतागायत उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना एक समानच पदवी प्रमाणपत्रांचे शुल्क आकारले जाते. सदरील बाब विचारात घेता प्रत्येक वर्षी संपन्न होणा-या समारंभापासून मागील पाच वर्षापर्यंत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून रु.६००/- इतके शुल्क आणि त्या अगोदरच्या विद्यार्थ्यांनाकडून सध्या आकारण्यात येत असलेल्या शुल्कामध्ये ठराविक दंडाची आकारणी करून पदवी प्रमाणपत्र मागणीचे विहित नमुन्यातील अर्ज स्विकारणे विद्यापीठाच्या प्रशासकीय दृष्टीकोनातून आवश्यक आहे.

वरील वस्तुस्थिती विचारात घेता पाच वर्षांच्या अगोदर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाकडून पदवी प्रमाणपत्र मागणीचे अर्ज नियमित शुल्का व्यतिरिक्त अधिकचा दंड आकारून स्विकारण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिनांक २८/८/२०१७ रोजी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विषय ठेवला असता खालीलप्रमाणे ठराव पास झाला आहे.

ठराव क्र.१४(३)	प्रस्तुत विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी संपन्न होणा-या पदवीदान समारंभामध्ये अर्ज करतेवेळी पाच वर्षापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्का व्यतिरिक्त अधिकचे रु.३००/-इतके शुल्क आकारण्यास व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
-------------------	-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सबब, वरीलप्रमाणे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रत्येक वर्षी संपन्न होणा-या पदवीदान समारंभामध्ये अर्ज करतेवेळी पाच वर्षापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्का व्यतिरिक्त अधिकचे रु.३००/- इतके शुल्क आकारण्याबाबत केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी संपन्न होणा-या पदवीदान समारंभामध्ये अर्ज करतेवेळी पाच वर्षापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्काव्यतिरिक्त अधिकचे रु.३००/- इतके शुल्क आकारण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३८] मा. व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार मानसेवी कर्मचारी उपलब्ध झालेले नसल्याने कायदा विभागाकडे कार्यरत कंत्राटी लेखनिक यांना एकत्रित वेतनावार नेमून एकत्रित वेतन ठरविण्याची बाब मा. व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: कायदा विभागाकडे असणाऱ्या कामाचा विचार करता मानसेवी अथवा कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्याची एकत्रित वेतनावार नेमणूक करून त्यांचे मानधन अथवा एकत्रित वेतन निश्चित करण्याबाबत मा. व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करण्यात आलेल्या विषयावर दि. २० जानेवारी २०१६ रोजी विषय क्र. ७(७) खालीलप्रमाणे ठराव पारीत करण्यात आलेला आहे.

ठराव - कायदा विभागाकडे असणाऱ्या कामाचा विचार करता कायदा विभागाकडे मानसेवी कर्मचारी नेमण्यास व त्यांना दरमहा रुपये-११,०००/- मानधन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सदर ठरावानुसार कायदा विभागाकडे दैनंदिन काम करण्यासाठी मानसेवी कर्मचारी मिळू शकलेले नाही. दरम्यान प्रस्तुत विद्यापीठाच्या आस्थापना विभागाने तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर कंत्राटी लेखनिक दि. २२/१०/२०१६ रोजी पासून उपलब्ध करून दिलेले आहे व सदर कर्मचारी आज पर्यंत कायदा विभागाकडे कार्यरत आहे. कायदा विभागाकडील दैनंदिन कामांचा योग्य पध्दतीने निपटारा करण्यात येऊन त्याचे अभिलेख जतन करण्यासाठी रोजंदारीवर कंत्राटी लेखनिक कायदा विभागाकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर कंत्राटी लेखनिक यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या कामासंदर्भातील कार्यपध्दत व दैनंदिन प्राप्त होणाऱ्या विविध कार्यालयातील पत्रांची योग्य पध्दतीने नोंद घेण्यात येऊन सदरपत्रांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल व प्रस्ताविक कार्यवाही बाबत संबंधीत विभागाना सत्वर कळविण्यात येत असून सदर कागदपत्रांचे उत्तम प्रकारे अभिलेख सुरक्षित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रस्तुत विद्यापीठाशी संबंधीत न्यायालयीन प्रकरणाचे योग्यरीत्या जतन करून ते संबंधीत वकीलांना पाठविण्याचे काम जबाबदारीपूर्वक व बिनचुकपणे करीत आहेत. वरील प्रमाणे कामे पार पाडीत असताना कंत्राटी लेखनिक श्री. शेख यांनी प्रस्तुत विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभावेळी त्यांना नेमून देण्यात आलेले काम उत्तमरित्या पूर्ण केलेले आहे. कंत्राटी लेखनिक श्री. शेख यांचे वर नमूद प्रमाणे कामाची पध्दत विचारात घेता त्यांचे काम उत्तम आहे.

सबब, मा. व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार मानसेवी कर्मचारी उपलब्ध झालेले नसल्याने कायदा विभागाकडे कार्यरत कंत्राटी लेखनिक यांना एकत्रित वेतनावार नेमून एकत्रित वेतन ठरविण्याची बाब विचारार्थ).

ठराव: व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार कायदा विभागाकडे मानसेवी कर्मचारी उपलब्ध न झाल्यामुळे एकत्रित वेतनावार कंत्राटी लेखनिक नेमून त्यांना एकत्रित रु.१०,०००/- दरमहा वेतन दि.१ नोव्हेंबर, २०१७ पासून आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३९] परीक्षा विभागाकडील १७ कंत्राटी संगणक लेखनिक यांना यापुढे एकत्रित वेतनावर कामावर घेण्याचीबाब मा. व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी - परीक्षा व मूल्यमापन विभागाकडे सध्या १७ कंत्राटी संगणक लेखनिक कार्यरत आहेत. सध्या ऑक्टो/नोव्हें-२०१७ परीक्षेचे कामकाज चालू असून त्यांच्या निकालाची पूर्व तयारी सुरु आहे. विद्यापीठाने यावर्षीपासून काही अभ्यासक्रम सोडून इतर सर्व अभ्यासक्रमांकरीत Barcode ही नविन प्रणाली स्विकारली आहे.

तथापि परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडील कामाचे स्वरूप पाहता उपलब्ध असलेले कायम कर्मचारी अत्यल्प आहेत. त्यामुळे उपरोक्त कंत्राटी संगणक लेखनिक यांच्याकडून कामकाज पूर्ण केले जात आहे. सध्या सत्र पध्दती लागू असल्याने संपूर्ण वर्षभर परीक्षा विभागाकडे कामकाज चालू असते. उपरोक्त कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती ही ११ महीने कालावधीची असलेने व त्यांना त्यानंतर ब्रेक दिला जात असलेने परीक्षा विभागाकडील कामावर परीणाम होतो. तसेच काही कालावधीनंतर पुन्हा नविन कंत्राटी कर्मचारी नेमल्याने त्यांना पुन्हा प्रशिक्षित करणे आवश्यक होते. त्यामुळे कामकाजामध्ये अचुकता येणे कठीण जाते.

सध्यस्थितीत कार्यरत असलेले १७ कंत्राटी संगणक लेखनिक यांना यापुढे एकत्रित वेतनावर कामावर घेतल्यास त्याचा कामकाजावरही चांगला परीणाम होईल व परीक्षा विभागाचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल असे वाटते.

सबब, सदर १७ कंत्राटी संगणक लेखनिक यांना यापुढे एकत्रित वेतनावर कामावर घेण्याची बाब विचारार्थ.).

ठरावः परीक्षा विभागाकडील सद्यस्थितीत कार्यरत असलेले खालील यादीप्रमाणे १७ कंत्राटी संगणक लेखनिक यांना यापुढे एकत्रित वेतनावर कामावर घेण्यास व त्यांना एकत्रित वेतन दरमहा रु.१०,०००/- दि.०१ नोव्हेंबर, २०१७ पासून आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

१) श्री. अंकद एस. एस.	१०) श्री. जमादार एस. एच.
२) श्री. सोनटकले एस. जी.	११) श्री. शेख एम. ए.
३) श्री. बागवान एम. यू.	१२) श्री. मोटे के. आर.
४) श्री. स्वामी आय. यू.	१३) श्री. गंगदे एस. एम.
५) श्री. कोरवी सी. एम.	१४) श्री. गायकवाड बी. जे.
६) श्री. भंडारे एस. जे.	१५) श्री. फुटाणे पी. डी.
७) श्री. चव्हाण डी. पी.	१६) श्री. सय्यद एम. एफ.
८) श्री. डुम्नवर ए. एस.	१७) श्री. बेरुनगीकर व्ही. ए.
९) श्री. कल्याणी बी. एस.	

[४०] विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन रुपये ८०००/- पर्यंत आहे त्यांना दिवाळी सण अग्रीम म्हणून रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) देण्याबाबत मा.कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

टिपणी : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दि.२६/१०/२०१५ रोजीच्या शासन निर्णयात दि.०१/०१/२००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या राजत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन रु.४,८००/- (अक्षरी रुपये चार हजार आठशे फक्त) पेक्ष अधिक नाही अशा कर्मचाऱ्यांना सणासाठी रु.१०,०००/- अग्रीम रक्कम अनुज्ञेय राहिल असे नमूद केले आहे. त्याच धरतीवर मा. कुलगुरु महोदयांनी दिनांक ०३/१०/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये विद्यापीठातील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन रुपये ८०००/- पर्यंत आहे त्यांना दिवाळी सण अग्रीम म्हणून रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) देण्यास मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे दिवाळी सण अग्रीम म्हणून रु.१०,०००/- आदा करण्याबाबत लेखा विभागास कळविण्यात आली आहे. सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव सादर).

ठराव: विद्यापीठातील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन रुपये ८०००/- पर्यंत आहे त्यांना दिवाळी सण अग्रीम म्हणून रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) देण्याबाबत मा.कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[४१] ऑक्टोबर/नोव्हेंबर, २०१७ मध्ये संपन्न होणा-या विद्यापीठीय परीक्षाचे OMR/ICR Barcode Technology वर आधारित उत्तरपत्रिका तपासणी/मूल्यामापन कार्यपध्दती प्रथमच अवलंबण्यात आल्याने मनुष्यबळ मदतनीसास प्रती एक नग उत्तरपत्रिका Part-II & III Main Slip फाडण्यास ०.१५ पैसे आणि पेपर मिक्सिंग व UID Barcode चिकटविणे/लावण्याकरिता ०.३० पैसे असे मानधनावर जादा मनुष्यबळबाबत मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ (२) नुसार केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

टिपणी:- माहे ऑक्टो/नोव्हेंबर-२०१७ च्या परीक्षेपासून OMR/ICR/Barcode Technology वर आधारित उत्तरपत्रिका तपासणी/मूल्यामापन कार्यपध्दती अवलंबण्यात आलेली आहे. गतवर्षी प्रमाणे संबंधित मूल्यमापनावर मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आलेली आहेत. तरी काही मध्यवर्ती मूल्यमापन केंद्रावरून आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याची वारंवार दूरध्वनीवरून मागणी होत आहे.

माहे ऑक्टो/नोव्हें, २०१७ च्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि.२४/१०/२०१७ पासून विविध परीक्षा केंद्रावर सुरु झाले आहेत. तसेच उत्तरपत्रिका मूल्यमापनाकरिता एकूण १३ मध्यवर्ती मूल्यमापन मुख्य केंद्र व उपकेंद्र निश्चित केलेली आहेत. तसेच माहे ऑक्टो/नोव्हेंबर-२०१७ च्या परीक्षेपासून OMR/ICR/Barcode Technology वर आधारित उत्तरपत्रिका तपासणी/मूल्यामापन कार्यपध्दती अवलंबण्यात आल्याने UID Barcode चिकटविणे व Part-II Main Slip & Part- III Slip फाडण्यासाठी आणखी मनुष्यबळाची (मदतनीस) आवश्यकता आहे असे कळविले होते. तसेच निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने परीक्षेचे कामकाज जलद गतीने होणे गरजेचे आहे.

वरीलप्रमाणे मनुष्यबळ मदतनीसास प्रती एक नग उत्तरपत्रिका Part-II Main Slip फाडण्यास ०.१५ पैसे, Part-III Slip फाडण्यासाठी ०.१५ पैसे आणि पेपर मिक्सिंग व UID Barcode चिकटविणे / लावण्याकरिता ०.३० पैसे असे मानधन आदा करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर/नोव्हेंबर, २०१७ मध्ये संपन्न होणा-या विद्यापीठीय परीक्षाचे OMR/ICR Barcode Technology वर आधारित उत्तरपत्रिका तपासणी/ मूल्यामापन कार्यपध्दती प्रथमच अवलंबण्यात आल्याने मनुष्यबळ मदतनीसास प्रती एक नग उत्तरपत्रिका Part-II/III Main Slip फाडण्यास ०.१५ पैसे आणि पेपर मिक्सिंग व UID Barcode चिकटविणे / लवण्याकरिता ०.३० पैसे असे मानधनावर जादा मनुष्यबळबाबत मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ (२) नुसार केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: ऑक्टोबर/नोव्हेंबर, २०१७ मध्ये संपन्न होणा-या विद्यापीठीय परीक्षाचे OMR/ICR Barcode Technology वर आधारित उत्तरपत्रिका तपासणी/ मूल्यामापन कार्यपध्दती प्रथमच अवलंबण्यात आल्याने मनुष्यबळ मदतनीसास प्रती एक नग उत्तरपत्रिका Part-II/III Main Slip फाडण्यास ०.१५ पैसे आणि पेपर मिक्सिंग व UID Barcode चिकटविणे / लवण्याकरिता ०.३० पैसे असे मानधनावर जादा मनुष्यबळबाबत मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ (२) नुसार केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सर्व उपस्थितांचे आभार मानून मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद